

सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे मोजके अपवाद वगळता सर्व जण घरात आहेत. अनेकांना घरात थसून कंटाळा येतेय. काही घरांमध्ये तर त्यातून तणाव चाढीतोय. समुपदेशनासाठी परवा आलेल्या फोनवर, वाई काकुल्तीने सांगत होत्या, 'घरामध्ये आता कुरुबुरीच खूप चाढल्या आहेत. आधीचे एकवीस दिवस घान गेले. खाणपिण गप्पागोषी.. आता मात्र कोणाचंच कोणार्थी जमत नाहीय.....'

असे विसंवादाचे प्रश्न काही घरांमधून निर्माण होत आहेत. सारी घडी विधडली आहे आणि सर्व पूर्ववत व्हायला वेळ लागाणार आहे. असा नुसाराच निराशेचा सूर लावून काय होणार? माणसाचं मन हीच युद्धाची खरी जन्मभूमी असते आणि मन शांत असेल तर युद्ध संभवत नाही. खेरे तर कुटुंबातील प्रत्येकाने आपण कसे वागतो, याचे चिंतन करायला

## चिंतन

● प्रा. डॉ. वर्षा तोडमल

हवे. वाईट वागता येतं तसं चांगलं वागता येतंच ना? मग चांगलं वागा. सूड, द्वेष, मत्सर, क्रौर्य इत्यादी विकार टाळा आणि कुटुंबातल्या सगळ्यांच्या स्वास्थ्याचा निश्चय करा. शरीराला व्यायामाने वलण लावता येते तसे मनाला इच्छित दिशेने वलण लावणे शक्य आहे. मनात खल्बळ माजलेली असेल, तर त्या कढीवर झाकण घालण्यात सगळी शक्ती-बुद्धी खर्च पडेल. पण म्हणून रागाने मन उकळून देण हेच श्रेष्ठस्कर. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने थोडावेळ स्वत्य सोडून आपण सायांमध्ये व सायांचे आहोत, हे ओळखले तर रोजचाच दिवस आयुष्याच्या संघर्षातही आनंदाचा जाईल. काही प्रश्न एकव्याचे आहेत, असे वरवर वाटते; पण ते साया कुटुंबाने सोडवायचे असतात. मनगटावरचे घडऱ्याळ मानगुटीवर आल्याच्या काळात अचानक लॉकडाऊनमुळे मिळालेले हे दिवस नकारात्मक विचार करण्यात घालवण्यापेक्षा चांगल्या विचारांच्या, माणसांच्या, पुस्तकांच्या सहवासात घालवले तर मनही प्रसत्र राहील.

एकदा एका घनदाट जंगलात राजा एकटा

शिकारीला गेला. दुपारच्या वेळी त्याला तहान लागली, म्हणून राजा जवळच असलेल्या नदीतीरावर गेला. पाणी पिझन निघाला असता, तेथे एका झाडाखाली पर्णकुटीवाहेर एक क्रौरी बसलेले दिसले. तेव्हा राजेसाहेब जेव्हा दाढी करतील तेव्हा वस्त्राच्याने त्यांची मान उडव. तुला मुनीचे दर्शन घेऊन पुढे जावे. असा विचार कस्त राजाने दुरुच दर्शन घेतले व आशीर्वाद मिळावा

दररोज शमशृं करणाऱ्या नाभिकाला बोलावले. 'माझे एक काम केले तर, तुला तू मागशील ते देईन. केले नाहीस तर मात्र ठार करेन!'

असे त्याला सांगितले. 'उद्या राजेसाहेब जेव्हा दाढी करतील तेव्हा वस्त्राच्याने त्यांची मान उडव. तुला मुनीचे निर्दोष सोडू!' असे सांगितले.

तेव्हा मरणाच्या भीतीने व द्व्याच्या आभिषाने

...आधी आपल्या मनावर चंदन लावा. मग तो सुगंध कुटुंबीयांना मिळेल. आजूबाजूलाही पसरेल. मनाच्या खोल तळातून कमळ उगवावे तसे आपसूक उगवेल चांगल्या विचारांच्या सहवासातून सुख.

# सहवासातून रोधू या सुख...

म्हणून हात जोडून उभा राहिला; पण क्रौरीचे लक्ष नदीतील खडकावर बसलेल्या बगळ्याकडे वेधले होते. तो बगळा आपल्या चोचीने पाणी दगडावर टाकीत होता व चोच दगडावर घाशीत होता. असा व्याच वेळ गेला. एकाग्रतेने क्रौरीने बगळ्याच्या मनातील कफट जाणून सहज एक दोहा शाहर पडला.

"घस घस घसी और उपरे डाले पानी  
तुम्हरे मन में जो कुछ है वो हमने जानी!"

साथूचे हे उद्घार राजाने ऐकले. हाच आपणास आशीर्वाद असे समजून, तो दोहा सारखा मुखाने घोकीत राजा नगरात निघून गेला. राजाचा तो दोहा पाठ झाला व तो सारखे म्हणायचा त्याला छंद लागला.

इकडे राजवाड्यात राजाचा लहानगा सावत्र भाऊ राज्याची व सिंहासनाची अभिलाषा बालगून होता. योग्येळी राजा त्याच्यावर जावाबदारी सोपवणार होता; पण अत्यंत सुखलोलुप व उतावील होऊन, राजाच्या प्रथानाशी संधान बांधून, राजालाच ठार करण्याचा कट त्याने रचला. पण हे काम कोण करणार? असा विचार करून, त्या दोघांनी राजाचा

तसे करण्याचे त्यानी कवूल केले. दुसऱ्या दिवशी न्हावी राजेसाहेबांकडे नियमाप्रमाणे आला. राजा शमशृं करण्याकरिता बसला. प्रथानादी मंडळी बाजूला होती. न्हावी वस्तरा पाजळत होता. तो दगडावर घासून पाणी लावत असे. हे राजाने पाहिले तेव्हा, त्याला भेटलेल्या संतवचनाची आठवण झाली व तो म्हणाला,

"घस घस घसी और उपरे डाले पानी  
तुम्हरे मन में जो कुछ है वो हमने जानी!"

हे राजाचे शब्द ऐकल्यावरोबर न्हावी घावरला. आपले गुप्तिर राजाला कळाले म्हणून तो राजाच्या चरणावर मस्तक ठेवून हात जोडून क्षमा मागू लागला व म्हणाला, "राजेसाहेब यात माझी काही चूक नाही."

राजाला हा प्रकार काय आहे ते समजेना.

राजाने विचारले, 'काय झाले? तू एवढा लटलटतो का आहेस?' तेव्हा नाभिक म्हणाला, 'तुम्ही माझ्या मनातले ओळखले आहे, तर त्याची क्षमा करावी.'

राजा मनात विचार करतो, मला तर काहीच माहिती नाही.... म्हणतोच आहे तर, माहीत

असल्याचा आव आणून राजा म्हणाला, 'हे बघ, मी तुझ्या मनातले ओळखले आहे; पण ते तुझ्या तोंडाने आता कवूल कर व सर्वांना सांग.'

तेव्हा नाभिकाने सर्व हकीकत सांगितली. हे ऐकून राजाला आपल्या सावत्र भावाचा व प्रथानाचा कट समजला. राजा मनात विचार करू लागला, की मला संतांचा थोडावेळ सहवास मिळाला, तर त्याच्या योगाने माझा आज प्राण वाचला. जर चांगल्या विचारांची जोड आयुष्याला निरंतर दिली तर काय होईल? म्हणून राजा प्रजेसाठीचे सर्व करत्य पार पाडताना संतसाहित्याच्या सहवासात राहू लागला व त्याने आपले कल्याण करून घेतले. तात्पर्य काय, तर चांगली संगती (सम+गती) ही कधीच वाया जात नाही. संत म्हणजे अंतापर्यंत सत्चे ब्रत घेतलेले. त्यांची अमृतवाणी एखाद्या सायानासारखी असते, गोषीतल्या राजासारखे आम्ही बाहेर तर जाऊ शकत नाही; पण घडविणाऱ्या पुस्तकांच्या, संतसाहित्याच्या सहवासात तर राहू शकतो. कुरु क्षेत्र हे बाहेर नसून माणसाच्या मनामध्ये आहे असे म्हणतात, त्या मनाला सामर्थ्यशाली बनवण्याची आस सर्व सज्जनांना होती. समाजात सर्वत्र अस्थिरता जाणवत असताना एक सकारात्मक मन आणि उत्साही आनंदी माणसांचा, पुस्तकांचा सहवास खूप महत्वाचा ठरतो. एखादा जोपासलेला छंद, फुलांचा सुंगंधी सहवास, कलाकृतीच्या सहवासाचा अनुभवही नेहमीच मन प्रसत्र करून टाकतो, ती कलाकृती सकारात्मक ऊर्जा देते. पुस्तकांचा सहवास तर न यागता मिळालेले वरदान आहे. 'देयर कॅन बी ए सिल्वर लायनिंग टू ब्लॉक क्लाऊड' फक्त पाहण्याची नजर हवी. प्रतिकूल गोष असेल तरी त्यात काहीतरी चांगलं असतंच. नेहमीच फक्त चांगले व अनुकूल घडेल, ही अपेक्षा चुकीची आहे. सकारात्मक विचार, चांगला विचार हा विचारांच्या प्रवासातील महत्वाचा टप्पा आहे आणि आज त्याचीच गरज आहे. आवश्यकता आहे ती केवळ योग्य समज, सकारात्मक दृष्टिकोन, आशावादी विचार आणि शुद्ध भावनेची जोड असलेल्या घरातील माणसांच्या सहवासाची.

(लेखिका पुण्याच्या आवासाहेब गरवारे महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख व मनशक्ती प्रयोग केंद्राच्या समुपदेशक आहेत.)